

राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दराने  
स्थानिक पुरक भत्ता व घरभाडे भत्ता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन शुद्धीपत्रक क्रमांक घभाम-१०९८/प्र.क्र. ८२/९८/सेवा-५.

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ जानेवारी १९९९

पहा.— शासन निर्णय, क्रमांक घभाम-१०९८/प्र.क्र. ८२/९८/सेवा-५,

दिनांक ११ डिसेंबर १९९८.

शुद्धीपत्रक

उपरोल्लिखित शासन निर्णय, वित्त विभाग दिनांक ११ डिसेंबर १९९८ च्या परिच्छेद ७ ऐवजी खालील परिच्छेद ७ वाचावा :—

“७. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या आदेशाच्या परिणामी होणारा स्थानिक पुरक भत्ता व घरभाडे भत्त्यावरील वाढीव खर्च हा त्यांचे वेतन व भत्ते यासंबंधीचा खर्च ज्या संबंधित लेखाशीर्षाखाली खर्ची घालण्यात येतो त्याच लेखाशीर्षाखाली खर्ची घालण्यात यावा.

अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषदा यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतील खर्च संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप-लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहायक अनुदानाचा खर्च खर्ची घालण्यात येतो, त्या उप-लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची घालण्यात यावा.

सर्व विभाग प्रमुख, सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कृषि व कृषितर विद्यापीठांचे कुलसचिव यांनी याबाबत होणारा जादा खर्च आठमाही / नऊमाही सुधारित अंदाजपत्रक तयार करताना विचारात घ्यावा.”

ह्या आदेशाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श. वि. लागवणकर.

उप सचिव, वित्त विभाग.

प्रति

महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर.

महालेखापाल-१ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल-२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.

सिनियर रिसर्च ऑफिसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र. २६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली.

राज्यपालांचे सचिव,

मुख्य मंत्र्यांचे अपर मुख्य सचिव,

उप मुख्य मंत्र्यांचे सचिव,

सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,

मंत्रालयीन सर्व विभाग,

सर्व विभागीय आयुक्त,

मंत्रालयाच्या सर्व विभागांखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.

\*प्रबंधक, उच्च न्यायालय (नूळ शाखा), मुंबई,  
 \*प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई,  
 \*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
 \*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ राखिवालय, मुंबई,  
 \*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
 \*राष्ट्रन्यायालय, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, मुंबई,  
 शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती),  
 ग्रामविकास व जनसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती),  
 नगरविकास विभाग, सूडी-१०, मंत्रालय, मुंबई (२० प्रती),  
 कृषि व पशु स्वर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभाग (२० प्रती),  
 आदिवासी विकास विभाग (२० प्रती),  
 संचालक, लेखा व कोषागार, मुंबई,  
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशोब, मुंबई,  
 उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशोब, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती,  
 निष्ठा लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशोब, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर,  
 निष्ठा लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशोब, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी,  
 जनसंपर्क अधिकारी, संचालक, मुंबई,  
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  
 राज्य निष्ठा परिषदे मुख्य लेखा व निधि अधिकारी,  
 शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (२५ प्रती)  
 उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (२५ प्रती),  
 कला संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (४० प्रती),  
 संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई (१०० प्रती),  
 संचालक, तंत्रिक प्रशिक्षण, हाय-तंत्र शिक्षण संचालक, मुंबई (२५० प्रती),  
 सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी १० प्रती),  
 सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी १० प्रती),  
 सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी,  
 आयुक्त, महानगरपालिका, नागपूर,  
 प्रशासकीय अधिकारी, पश्चिम महाराष्ट्रातील नगरपालिका शिक्षण मंडळे (पुणे/कोल्हापूर/रोतापूर या महानगरपालिकांची शिक्षण मंडळे),  
 मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका,  
 कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी/देहू रोड/देवळाली/अहमदनगर,  
 सर्व जिल्हा कोणगार अधिकारी,  
 संचालक, आदिवासी कल्याण, महाराष्ट्र राज्य, नाशिक (१० प्रती),  
 संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),  
 संचालक, आदिवासी संशोधन व शिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे,  
 आदिवासी विकास आयुक्त, नाशिक,  
 सर्व विभागीय समाजकल्याण अधिकारी,  
 उपर आयुक्त, आदिवासी उपयोजना, नाशिक/नागपूर,  
 सर्व समाजकल्याण अधिकारी, वर्ग-१,  
 सर्व आदिवासी कल्याण अधिकारी,  
 सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,  
 कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर,  
 कुलसचिव, महाराष्ट्र कृषि विद्यापीठ, परभणी,  
 कुलसचिव, महाराष्ट्र कृषि विद्यापीठ, अकोला,  
 कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी,  
 कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई,  
 कुलसचिव, पुणे विद्यापीठ, पुणे,  
 कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर,  
 कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद,  
 कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर,  
 कुलसचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती,  
 कुलसचिव, कोकण नागवार्डे दापोली उपकरणी महिला विद्यापीठ, मुंबई,  
 कुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव,  
 अधीक्षक, पेल्ल पथक, सर्व जिल्हे,  
 शिक्षण निर्देशक, पुणे-मुंबई (उत्तर, दक्षिण व पश्चिम विभाग),  
 सर्व कन्याशाला निरीक्षका,  
 सर्व जिल्हापथक वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण विभाग),  
 शिक्षण अधिकारी, वृहन्मुंबई महानगरपालिका,  
 संचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई,  
 सर्व प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन,  
 विविध विभागातील सर्व कार्यासने,  
 निष्ठा भाईल, विविध विभाग—सेवा ५

**Grant of Compensatory Local Allowance  
and House Rent Allowance at revised  
rates to State Government Employees  
and others.**

**GOVERNMENT OF MAHARASHTRA**

**FINANCE DEPARTMENT**

Corrigendum No. घभाभ-1098/CR-82/98/SER-5,  
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 5th January 1999

*Read.*—Government Resolution, Finance Department,  
No. HRA-1098/CR-82/98/SER-5, dated the  
11th December 1998.

***CORRIGENDUM***

For the existing paragraph 7 in the above-mentioned Government Resolution, Finance Department, dated the 11th December 1998 the following paragraph 7 should be substituted :—

“7. The enhanced expenditure, as a result of these orders, on account of Compensatory Local Allowance and House Rent Allowance in respect of Government employees should be debited to the respective Heads of Accounts to which their pay and allowances are debited.

In respect of employees of aided Institutions and Zilla Parishads, the expenditure should be debited to the sub-heads of Accounts under the respective Major Heads to which expenditure on grant-in-aid to them is debited.

The Heads of Departments, Chief Executive Officers of Zilla Parishads and Registrars of Agricultural and non-Agricultural Universities should take the extra expenditure on this account into consideration while framing eight monthly/nine monthly revised estimates.”

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. V. LAGWANKAR,  
Deputy Secretary to Government.